

Mukand Ltd.

Regd. Office : Bajaj Bhawan, 3rd Floor
Jamnalal Bajaj Marg
226 Nariman Point, Mumbai, India 400 021
Tel : 91 22 6121 6666 Fax : 91 22 2202 1174
www.mukand.com

Kalwe Works : Thane-Belapur Road
Post office Kalwe, Thane, Maharashtra
India 400 605
Tel : 91 22 2172 7500 / 7700 Fax : 91 22 2534 8179
CIN : L99999MH1937PLC002726

20th July 2019

1. Department of Corporate Services BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 021. ISIN CODE : INE304A01026 INE304A04012 BSE Scrip Code : 500460	2. Listing Department National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400051. ISINCODE:INE304A01026 INE304A04012 NSE Scrip Name : MUKAND LTD.
---	---

Sub: Intimation on publication of newspaper advertisement of ensuing 81st AGM

Ref: Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to above, please find enclosed newspaper advertisement published in following newspapers on July 19, 2019: Free Press(English) and Navshakti (Marathi) intimating about the Notice, Book closure and E-voting information of the 81st Annual General Meeting to be held on Thursday 8th August 2019.

This is for your information and records.

Yours faithfully

For Mukand Limited



K.J. Mallya

Company Secretary



इन्फ्रा लिमिटेड

इन्फ्रा लिमिटेड आणि नॅशनल ग्रिडनेट लिमिटेड इंग्लंड प्रांत।
 वि. : २०८, लतबी शोपिंग रोड, बॉम्बे (पश्चिम), मुंबई १२.
 xes@meghmayur.com
 १९३८४९ सोभावन : १९९८१९/एलसी०२५६९३

सूचना

लेगॅन्स अँड डिस्ट्रिक्ट अकाउंट्स २०१५ च्या नियुक्त्येन लेगॅन्स ४७ अन्वये दाख्यार की, कंपनीचा संचालक ३० जून, २०१९ रोजी १-२०१० ला संपलेल्या काला कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांना इतर आणि मंजूरकाला शुक्रवार, २९ रोजी म. ११.३० वा.

मयूर इन्फ्रा. लि. करिता सही/-
 १९ मिश्र शाह
 व्यवस्थापकीय संचालक

२ सूचना

प्रतिस्पर्धाकरिता

श्री. मनसुखलाल पर जमीन मालक जसा अशील श्री. वसंत सी. सोनत सी. राहा इकर असो उल्लेख ३ दिनांक ५ फेब्रुवारी, १९९९ (कार) अन्वये वरील यांनी त्यावरील आणि अर्जावर आणि मसा अर्जावरील व्हाईक ह्या (दोषण प्रतिबंध पुनिल अपार्टमेंट्स क्र. ११, जुहू विलेप-२, मुंबई ४०००४९) ३ क्षेत्र करिता गैर परिसर असा उल्लेख गहवाट हवाचे संयुक्त.

खिला/ गहाळ झाला मासना नाही.
 सा देण्यात येते की, परिसराच्या संदर्भात प्राधिकार, जोबर, स प्रायधाना दावा की परिसर किंवा मूळ कारा धाक गहकक असल्याचा त्यांचा परिसर किंवा कोणताही हक्क, स्वयं प्राधान्य नाही. मनीसी व्यक्ती मुक्त ही व्यवहार कला तिच्या/ त्यांच्या काम, खर्च आणि कि त्यासाठी वरित कि अशील (किंवा व्हाईक वॉलंटस तथा धनान्या दाव्या गोटा, मुकासामाना इत.)
 ६.२०१९
 पावस वर्गीस
 वकील
 इन्डी ला ओफिस
 २६, २ला मजला.



मुकंद लि.

(सीआयएन क्र.: एल९९९९९एमएच९९९९एलसी००२७२६)
 नोंदणीकृत कार्यालय: बजाज भवन, जयनलाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२२
 फोन: ०२२-६१२१६६६६, फॅक्स: ०२२-२२०२११७४.
 ई-मेल: investors@mukand.com, वेबसाइट: www.mukand.com

८१ ची वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदानाची माहिती आणि वुक् क्लोजरची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, मुकंद लिमिटेडच्या सभासदांची ८१ ची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजॉएम) ही २० मे, २०१९ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कायकाय करण्यासाठी कथलनयन बजाज हॉल, बजाज भवन, जयनलाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२२ येथे गुरुवार, ०८ ऑगस्ट, २०१९ रोजी दु. ४.०० वा. घेण्यात येणार आहे. सूचनेसह वार्षिक अहवाल (३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरीक्षित अंतिम वित्तीय विवरण आणि लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय विवरणपत्र, सह त्यावरील लेखापरीक्षक आणि संचालक मंडळाचा अहवाल सयविष्ट) हा कंपनी/ किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ई-मेल पत्र वादविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिकली आणि कंपनीच्या नोंदीनुसार विहित पध्दतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर इतर सभासदांना प्रत्यक्ष पाठविण्यात आला आहे. भागधारक सत्र दस्तावेज प्रत्यक्ष प्रेषात प्राप्त करण्यासाठी इच्छुक असलेल्यास investors@mukand.com येथे आग्रहता लिहावे.

एबीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.mukand.com आणि शेअर ट्रान्झॅक्शन सेंट- मे. कार्बी फिन्टेक प्रा. लि. (कार्बी) वी वेबसाइट https://evoting.karvy.com वर सुध्दा उपलब्ध आहे. सत्र दस्तावेज सुट्ट्या वगळून स. १०.०० ते दु. १.०० वा. दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११, त्याअंतर्गत केलेले नियम आणि सची (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्ट्रिक्टोव्हा रिग्युलेशन्स), नियुक्त्येन, २०१५ (सची एलओडीआर) च्या रेग्युलेशन ४२ तालुदीनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण पुस्तक ही कंपनीच्या १. व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता जनिवार, २७ जुलै, २०१९ ते गुरुवार, ०८ ऑगस्ट, २०१९ (दोन्ही दिवस धुकन) बंद राहतील.

कंपनीने कार्बीफाईल कंपनीच्या इन्स्टीट्यूट आणि/किंवा ०.०१% क्लुमुलिटिव्ह इन्विन्वेल प्रॅफरन्स ('प्रॅफरन्स') भागधारकांना एबीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान करण्याची सुविधा पुर्विली आहे. एबीएमचे प्रत्यक्ष मतदान /ई-मतदानाच्या संदर्भात प्रत्यक्ष मतदान किंवा डिपॉझिटरीअलाइड स्वकृपात भाग घाण केल्या इन्स्टीट्यूट आणि प्रॅफरन्स भागधारकांचे मतदानाचे हक्क हे गुरुवार, ०२ ऑगस्ट, २०१९ (दिवसाच्या शेवटी) अशा कट ऑफ ताखेस धारण केलेल्या प्रागांच्या प्रमाणात मोजण्यात येतील. सभासदांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वार्षिक अहवालसह कंपनीच्या प्रत्येक पात्र इन्स्टीट्यूट आणि/किंवा प्रॅफरन्स भागधारकांना पाठविण्यात/ई-मेल करण्यात आला आहे. कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार ०२ ऑगस्ट, २०१९ (दिवसाच्या शेवटी) प्रत्यक्ष किंवा डिपॉझिटरीअलाइड स्वकृपात शेअर्स धारण केलेले इन्स्टीट्यूट आणि/किंवा प्रॅफरन्स भागधारक त्यांचे पॉटल https://evoting.karvy.com मार्फत कार्बीच्या ई-मतदान ई-विलेव प्लॅटफॉर्ममार्फत वरील सत्र सूचनेत नमूद केलेल्या कायकायवर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात. ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया/माहिती ८१ व्या एबीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

या संदर्भात सभासदांना याद्वारे पुढे अधिसूचित करण्यात येते की :

- ए) कंपनीने कंपनीच्या प्रागधारकांना सत्रे हारलेला ८१ व्या एबीएमची सूचना आणि इतर दस्तावेज पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे.
- बी) दुसरे ई-मतदानाचा सोमवार, ०५ ऑगस्ट, २०१९ रोजी स. १०.०० वा. (शाघवे) सुसवात होईल आणि बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. (शाघवे) संपत.
- सी) एबीएमचे किंवा ई-मतदानासाठी कट ऑफ तारीख गुरुवार, ०२ ऑगस्ट, २०१९ (दिवसाच्या शेवटी) राहिल.
- डी) कोणीही व्यक्ती ज्यांनी ८१ व्या एबीएमची सूचना पाठविण्याकरिता कट ऑफ तारीख म्हणजेच ०५ जुलै, २०१९ नंतर कंपनीचे इन्स्टीट्यूट/ प्रॅफरन्स भाग संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि ई-मतदान/मतदानाकरिता कट ऑफ तारीख म्हणजेच ०२ ऑगस्ट, २०१९ रोजीस धारा (इन्स्टीट्यूट आणि/किंवा सीआरपीएस) धारण केलेले आहे ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ०४-६७२६१५६२ किंवा moshan.msha@karvy.com पर श्री. योएम्पद मोहिसिनुदीन यांना संपर्क करू शकतात.
- ई) कार्यविभागाचे मतदानाची सुविधा ८१ व्या एबीएमच्या लिस्टिंग उपलब्ध करण्यात येईल.
- एफ) ज्या सभासदांनी दुसरे ई-मतदानापर्यंत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एबीएमचा हजर राहू शकतात, परंतु सभेस प्रुक्ता मतदान करण्यासाठी ते हजर राहू शकत नाहीत.
- जी) ज्या सभासदांची नावे कट ऑफ ताखेस डिपॉझिटरीअलाइड असलेल्या लॉगकचे मतदानचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दुसरे ई-मतदानाची सुविधा घेण्यास क्लेच सभेस मतदानापर्यंत मतदान करण्यास हक्कात राहतील.
- एच) दुसरे ई-मतदानाची संपादित कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीकरिता धाडणकट फिन्टेक अयकड करभस (एक्सक्यूड) चा संदर्भ घेऊ शकतात. याबाबतचेकरीता संपर्क/ई-मतदान युक्त ई-मेलनुसार https://evoting.karvy.com वरील उल्लेखित ठेकाप्रमाणे संपर्क आहे किंवा क्लरिअर क्लरिफिकेशन प्रॅक करावा.

श्री. योएम्पद मोहिसिनुदीन, वरिष्ठ व्यवस्थापक कार्बी फिन्टेक प्रा. लि. कार्बी सॅसेलियम टॉवर बी, फ्लॉट ३१-३२, गांधीबोवली फायनान्सियल डिस्ट्रिक्ट, नानकगामुडा, हैदराबाद-५०० ०३२ ई-मेल moshan.msha@karvy.com फोन क्र. ०४० ६७२६१५६२	श्री. कुमल शाकुकर, वरिष्ठ व्यवस्थापक - सेक्रेटरीयल, मुकंद लिमिटेड, ३ रा मजला, बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२२ ईमेल आयडी kumar@karvy.com फोन क्र. ०२२ ६१२१६६६६
--	--

कृपया बरेच पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे तुमचा



एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

दिनांक १८.०७.२०१९ रोजी वृत्तपत्रांमध्ये पान क्र. १६ व प्रसिद्ध झालेली आमची प्रत कच्चा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) करिता कृपया संदर्भ घ्यावा. सत्र जाहिरातीमध्ये बर नमूद दिनांकांरोजी सत्र अंवेचके कलम १४ अंतर्गत त्याला/ त्या मिळकतीच्या शयतीचा वापर करून वर वर्णन केलेल्या मिळकत/तारणाप्रतंचा (कच्चा सूचनेच्या एवजी) प्रत्यक्ष कच्चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला. सर्व इतर तपशील सारखे राहिल.

प्राधिकृत अधिकारी
 एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

डॉयल बँक एजी

कच्चा सूचना (जोडपत्र IV (नियम ८(१)))

ज्याअशी, निम्नस्वाधीकारांनी डॉयल बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिव्हुटिव्ह अँड अँड रिस्क-ट्रॅन्झॅक्शन ऑफ फायनान्सियल असॅट्स अँड एन्वॉयमेंट ऑफ सिव्हुटिव्ह इन्स्टिट्यूट अँड २००२ अन्वये आणि कलम १३(२२) सहवाचता सिव्हुटिव्ह इन्स्टिट्यूट (एन्वॉयमेंट) कलस, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३ जानेवारी, २०१९ रोजी एक मागण सूचना जारी करून कर्जदार मे. युवकी टॅलिसकोप (कर्जदार), सी. डीना युवकी (सह-कर्जदार) श्री. विनीत युवकी (सह-कर्जदार) ह्यांना सूचनेत दिलेल्या बकाशाची रक्कम रु. १,०८,७७,४०९.५३/- (एकूण एक कोटी अठ्ठ्याहजार लाख सत्त्याहजार हजार आठशे बस आणि शेपत्र पैसे मात्र) रकमेची परतफेड सत्र सूचनेच्या प्राप्तीच्या संपूर्णपणे ६७ दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाधीकारांनी डॉयल बँकेचे कलस मिळकतीचा सांकेतिक कच्चा त्यांना सत्र अंवेचके कलम ११(४) सहवाचक सत्र कच्च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २६ जुलै, २०१९ रोजी घेतला. विवाह: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे ह्यात देण्यात येते की, मिळकतीची व्यवहार करू नये व मिळकतीची केलला कोणताही व्यवहार हा बँकेच्या रकमे रु. १,०८,७७,४०९.५३/- आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी घातार्थीन राहिल.

स्थावर मिळकतीचे वर्णन
 सत्र क्र. १९०१, १९ वा मजला, जयश्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, मंगळपूर रोड, मुंबई-४०० ०२४, नवी नगर कलनी येथे स्थित, मालाह पश्चिम, मुंबई-४०० ०२४ सभासदांचे मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.
 यहाँ/-
 श्री. वी. सातलकर
 प्राधिकृत अधिकारी, डॉयल बँक एजी
 दिनांक: १९.०७.२०१९
 ठिकाण: मुंबई

कर्ज वसुली अपिलेट न्यायाधिकरण

१ ला मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅण्ड सिनेमा जवळ, कुलाबा, मुंबई-४०० ००५.

एम. ए. क्र. मध्ये
 अर्पील नं. ०२/२०१७
 ...अंतर्गत
 ...प्रतिश्री

पंजाब नॅशनल बँक विकट मे. श्री सिध्दी इंडस्ट्रीज १९.०९.२०१६ रोजी निर्णय झालेल्या एम. ए. क्र. १५२ सन २०१५ मधील पिठासीन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, अहमदाबाद द्वारे मंजूर केलेल्या आदेशावरील अपील.

प्रति,
 २. मे. श्री. सिध्दी इंडस्ट्रीज पार्टनरशिप फर्म, त्यांच्या पार्टनर द्वारे श्री. निखिल पवन कुमार अगरवाल ज्याचा पता: ३१५, ३ रा मजला, भारत चॅम्बर्स, बडोदा स्ट्रिट, मुंबई-४०० ००९.

सूचना घ्यावी की, एम. ए. क्र. १५२ सन २०१५ मधील १९.०९.२०१६ मधील डी.आर.टी.-॥, अहमदाबाद पिठासीन अधिकार्याद्वारे मंजूर केलेल्या आदेशावरील अपील १८.१०.२०१६ रोजी अपिलदारांच्या वकिलाद्वारे सादर करण्यात आला. सत्र न्यायाधिकरणात अपील क्र. ०२ सन २०१७ म्हणून दाखविण्यात आला. २. मे. श्री. डी ने सत्र अपील मेमोसह सूचना बजावण्याचे प्रामाणिक प्रथम करण्यात आला. त्यामुळे तुमच्या माहितीकरिता लिफाफा "लेफ्ट" शेव्यासह टपाल प्राधिकरणाकडून पांठु उत्तरवादींना पाठविलेला लिफाफा "लेफ्ट" शेव्यासह टपाल प्राधिकरणाकडून मेमोसह अपील अपिताची प्रत कृपया अपिलदारांकरिता वकील श्री. आ. ए. दास. कार्यालयाचा पता: कार्यालय क्र. ७, १ ला मजला, रहमन बिल्डिंग, २४, नरिमन रोड, फ्लॉट, मुंबई-४०० ०२३ येथे कळवून प्राप्त करावी. तुम्ही काही असल्यास, उत्तर देण्यासाठी, २२.०८.२०१९ रोजी प्रत्यक्षपणे सत्र राहू शकता. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वकीलने तुमच्या वकिलाद्वारे किंवा याद्वारे



MUKAND LTD.

(CIN: L89999MH1937PLC002726)
Registered Office: Bajaj Bhawan, Jamnatai Bajaj Marg,
226, Nanman Point, Mumbai - 400 021.
Tel: 022-26121000 Fax: 022-26121174
E-mail: investors@mukand.com, Website: www.mukand.com

NOTICE OF 81st ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 81st Annual General Meeting (AGM) of the Members of Mukand Limited will be held on Thursday, August 08, 2019, at 4.00 p.m. at Kainainayan Bajaj Hall, Bajaj Bhawan, Jamnatai Bajaj Marg, 226, Nanman Point, Mumbai - 400 021 to transact the businesses as set out in the Notice of AGM dated May 20, 2019, which along with Annual Report (containing the audited standalone financial statements and audited consolidated financial statements for the financial year ended 31st March, 2019, including Reports of Auditors' and Directors' thereon) have been sent electronically to those Members who have registered their e-mail address with the Company/or Depository Participants and physically to other Members at their registered address in the prescribed mode as per record of the Company. Members desiring to receive the said documents in physical form, please do write to us at: investors@mukand.com.

The AGM Notice and Annual Report are available on the Company's website: www.mukand.com and also on website of the Share Transfer Agents, Karyv Fintech Pvt. Ltd. (KARYV) <https://evoting.karyv.com>. The said documents are also available for inspection at the registered office of the Company on all working days (Monday to Friday) from 10.00 a.m. to 5.00 p.m. except holidays.

NOTICE is further given that pursuant to provisions of Section 91 of the Companies Act, 2013, rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (SEBI (LDR), 2015), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, July 27, 2019 to Thursday, August 08, 2019 (both days inclusive) for the purpose of 81st AGM of the Company.

Company is providing facility for voting by electronic means for the businesses as set out in the Notice of AGM to the equity and/or 0.01% Cumulative Redeemable Preference ("Preference") shareholders by the Company through KARYV. The voting rights of the equity and Preference shareholders holding shares in physical form or in dematerialized form, in respect of physical voting (poll) at AGM/e-voting shall be reckoned in proportion to their holding as on the cut-off date, being Friday, August 02, 2019 (end of day). The login ID and password of the members has been sent e-mailed to each eligible equity and/or Preference shareholder of the Company along with the Annual Report. Equity and/or Preference shareholders, holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date i.e. Friday, August 02, 2019 (end of day), may cast their votes electronically on the business as set out in the Notice aforesaid through e-voting platform of KARYV through their portal <https://evoting.karyv.com>. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the 81st AGM.

In this regard, the members are hereby further notified that:-

- The Company has duly complied the dispatch of notice of 81st AGM and other documents by the date hereof, to the shareholders of the Company.
- The remote e-voting facility shall commence on Monday, August 05, 2019 from 9.00 a.m. (IST) and ends on Wednesday, 7th August, 2019 at 5.00 p.m. (IST)
- The cut-off date for the purpose of e-voting or at the AGM, shall be Friday, August 02, 2019 (end of day)
- Any person who has acquired equity and/or Preference shares of the Company and becomes a member of the Company after the cut-off date for dispatch of Notice of 81st AGM, i.e., July 05, 2019 and holding shares (equity and/or CRPS) as on cut-off date for E-voting i.e., August 02, 2019, may contact Mr. Mohd. Mohsinuddin on 040-67161562 or mohsin.mohd@karyv.com to obtain the login id and password.
- The facility for voting through polling paper shall be made available at the venue of the 81st AGM.
- The members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to vote again in the meeting.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of the beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting through polling paper at the meeting.
- In case of any queries or grievances in connection with the remote e-voting, the shareholders may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) section/e-voting user manual for Shareholders available at the download section on <https://evoting.karyv.com> or contact the following persons:-

Mr. Mohd. Mohsinuddin, Sr. Manager Karyv Fintech Pvt. Ltd. Karyv Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli Financial District, Nanakrampuda, Hyderabad - 500032 Email id: mohsin.mohd@karyv.com Tel. No.: 04067161562	Mr. Kunal Shahukar, Asst. Manager - Secretarial, Mukand Limited, 3rd Floor, Bajaj Bhawan, Nanman Point, Mumbai - 400021 Email id: kunshahukar@mukand.com Tel. No.: 02261216606
--	--

Please register your most updated email id with the Company/your Depository Participant to receive timely communication.

For Mukand Limited

Whereas,

The undersigned being the authorized officer of The Cosmos Co-Op. Bank Ltd. in Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice in the notice within 60 days from the date of the receipt of newspaper namely Free Press Journal & Navshakti on 03.09.2013.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower undersigned has taken Constructive Possession of the property described herein under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Act. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to do property will be subject to the charge of The Cosmos Co-Op Bank Ltd. for an amount incidental charges thereon.

Description of the Immovable Property

All that piece and parcel of Flat No. 03, adm. about 52.95 Sq. Mtrs (Approx 570 sq. ft.) Jyotna, Sher-E-Punjab CHS Ltd., Matakal Caves Road, Andheri (E) situated on plot no. Mogra (South Saisette) in the Registration Sub District of Bandra City and Mumbai Si. And the said flat together with the proportionate rights in the land under the building and facilities and together with right of ways, easements and parking made available membership attached to said flat.

Name of the Borrower & Name of Branch	Date of Demand Notice	Amount of the Demand
Mr. Rajesh Madhusudan Sawant-Vilepar (East).	03.06.2013	Rs. 12,23,526 Interest

Place : Andheri East, Mumbai
Date : 17.07.2019



BHARAT CO-OPERATIVE BANK (MULTI-STATE SCHEDULED)

Central Office : "Marvagir", Plot No. 13
Goregaon (East), Mumbai - 400063 | Tel:- 6189

PUBLIC NOTICE

(Demand Notice Under Section 13(2) of SA)

Sir/Madam,

- Notice is hereby given to you under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Security Interest Act, 2002. This notice is published in addition to the notice sent to you.
- At your request, Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., through the below mentioned financial assistance against the mortgage of the property described herein below and condition mentioned in respective Sanction letters.
- You have failed and neglected to pay the loan amount and therefore the above said first NPA Demand Notice under section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Security Interest Act, 2002 was sent to your last known addresses by Registered Post A.D.
- Therefore, I hereby through this publication call upon you to discharge your entire loan accounts within 60 days from the date of publication of this notice and failing which Bank under sub section 4 of section 13 of the aforesaid act and under other applicable provisions.
- You are also put on notice that in terms of Sub-Section (13) of Section 43, you shall be secured assets detailed in Schedule C of this notice without obtaining written consent.
- The said Bank reserves its right to call upon you to repay the entire liabilities under the loan as well as other contingent liabilities.
- This notice is without prejudice to the said Bank's right to initiate such other actions as are under any other applicable provisions of Law. You are liable to pay service charges/costs as applicable.
- You are free to take inspection of the statement of account maintained by the said Bank relating to your Loan Account.
- For more details the undersigned written notice may be contacted from the undersigned.

Sr. No.	Name & Address of the Borrower, Co-Borrower & Surety	Loan A/c. No. / Outstanding Amount	Particulars
1	Mr. Jamaluddin Ismail Sharif (Borrower), Mrs. Hasina Ismail Sharif (Joint/Co-Borrower) and Mr. Sadiqulla Ismail Sharif (Surety) Flat No.1, Building No.23, Yash Shikhar CHSL, LIG Colony, Vinobha Bhawe Nagar, Kurla (West), Mumbai-400070. Also residing at: (i) Flat No.203, 2nd Floor, "Elite Tower", Plot No.9B & 9C, Sector -10, Kharghar, Taluka Panvel, District Raigad, Navi Mumbai-410210. (ii) No.48, 2nd Floor, 6th Cross, Anwar Layout, Bengaluru North, Bengaluru-560045, [Goregaon (East) Branch].	Housing Loan Account No.00033310068142 Rs.37,89,760/- as on 23.05.2019 together with further interest @ 10.15% per annum + penal interest @ 2% per annum thereon with effect from 24.05.2019	Flat No.201 carpet area of F.B.D.B./Tem Commercial as "ELITE TOWER" No.9B & 9C Panvel, District Raigad, Navi Mumbai-410210. Mrs. Wide Road, 12 & 9D, North 9.00 Mrs. Wide Road
2	Mr. Sadiqulla Ismail Sharif (Borrower), Mr. Ismail Abdul Khudus Sharif (Joint/Co-Borrower) and Mr. Jamaluddin Ismail Sharif (Surety) Flat No.1, Building No.23, Yash Shikhar CHSL, LIG Colony, Vinobha Bhawe Nagar, Kurla (West), Mumbai-400070. Also residing at: (i) Flat No.202 & 203, 2nd Floor, "Elite Tower" Plot No.9B & 9C, Sector -10, Kharghar, Taluka Panvel, District Raigad, Navi Mumbai -410210. (ii) No.48, 2nd Floor, 6th Cross, Anwar Layout Kadugondana Hall, Post Venkateshpura Bengaluru North, Bengaluru-560045, [Andheri (West) Branch].	Housing Loan Account No.000733310066274 Rs.70,47,627/- as on 08.06.2019 together with further interest @ 10.15% per annum + penal interest @ 2% per annum thereon with effect from 09.06.2019	Flat No.202 carpet area of F.B.D.B./Tem Commercial as "ELITE TOWER" No.9B & 9C Panvel, District Raigad, Navi Mumbai-410210. Mrs. Sadiqulla Ismail Abdul Khudus Sharif, towards East Road, West of North by Panvel Mrs. Wide Road